

February 28, 2022

National Stock Exchange of India Ltd. Listing Department Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051

Company Symbol: ICIL

BSE Limited
Department of Corporate Services
Floor 25, Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai – 400 001

Scrip Code No.: 521016

<u>Subject: Newspaper Advertisement for completion of Dispatch of Postal Ballot Notice and Information</u>
<u>on Remote E-voting</u>

Dear Sir/Madam,

We wish to inform the exchange that in accordance with sections 108 & 110 of the Companies Act, 2013 and the rules made thereunder, the Company has issued Advertisement in Newspaper published on 26th February, 2022 for completion of dispatch of Postal Ballot Notice dated 7th February, 2022 and information on remote E-voting to the members of the Company.

Please find enclosed herewith the copies of Advertisement published in below newspapers:

- 1. Times of India (English Kolhapur Edition)
- 2. Pudhari (Marathi Kolhapur Edition)
- 3. Business Standard (English All India Edition)

The same is also available on the website of the Company i.e. www.indocount.com

Kindly take note of the same.

Thanking you,

Yours faithfully,

For Indo Count Industries Limited

Amruta Avasare

Company Secretary & Compliance Officer

Membership No.: A18844

Encl.: A/a



India 3rd In Creative

Industry Job Demand

Creative work is in high demand due to growth in online connectivity and the digital world. The demand for web designers and mobile app developers is at an all-time high and there are growing opportunities across the world. The report reveals the most indemand digital industries and India ranks 3rd below Belgium and the Netherlands

Country — Belgium Sebi proposes to allow FPIs in commodity derivatives mkt

Move Aimed At Increasing Depth & Liquidity In The Segment

New Delhi: Markets regula tor Sebi has proposed allowing foreign portfolio investors (FPIs) to participate in the exchange-traded commodity derivatives market. In its consultation paper, the regulator has suggested that FPIs should be allowed to trade in all non-agricultural commodity derivatives and a few selected broad agricultural commodity derivatives to begin with.

The move is aimed at furt her increasing depth and liquidity in commodity derivative markets. "Enhanced liquidity can gradually enable the Indian commodity derivative market to serve as a global benchmark for various commodities thereby shifting India from the role of price taker to a price set-

FDI equity

inflows down

16% in Apr-Dec

New Delhi: Foreign direct in-



ter," Sebi said.

In addition, their participation may help bring down the transaction costs in the commodity futures segment. owing to economies of scale. Currently, foreign entities having actual exposure to Indian commodity markets.

known as eligible foreign entities (EFEs), are allowed to participate in the Indian commodity derivatives mar-

FPIs being financial investors with huge purchasing power have not yet been allowed to participate in exchange-traded commodity derivatives (ETCD). The consultation paper comes after Sebi's Commodity Derivatives Advisory Committee (CDAC), in its meeting held in November 2021, deliberated on the lack of participation by EFEs and also recommended on participation by FPIs in ETCDs "Considering that the

norms for EFEs have not been effective to gain traction and no EFE has so far evinced interest to participate in ETCDs in India, in line with the recommendations of CDAC to enhance institutional participation in Indian ETCDs, there is now, a felt necessity, to permit FPIs registered with Sebi to participate in ETCDs in India," the regulator noted PTI

Sunflower oil supply may be hit, wheat exporters to gain

WORLD'S LARGEST

vestment (FDI) equity inflows New Delhi: The Ukraine coninto India contracted by 16% flict is expected to hit supply of to \$43.2 billion during the April-December 2021 period, sunflower oil in the domestic according to data from the Demarket, pushing up prices partment for Promotion of Inbut may create an opportunity for Indian wheat exporters dustry and Internal Trade to tap global markets at a time (DPIIT). The inflows had stood at \$51.5 billion during when prices are elevated.

the corresponding period of the previous year. The total FDI inflows (which includes equity inflows, re-invested earnings and other capital) aggregated at \$60.3 billion during the nine month period of the current fiscal year as against \$67.5 billion in the year-ago period.

The equity inflows in the third quarter of this fiscal (October-December 2021) also declined to \$12 billion. PTI

Canada 4.5 Ukraine The government, howe

ver, believes that the impact of higher sunflower oil price may result in substitution to other edible oils limiting the impact on household budgets. And, with a bumper mustard harvest, even companies expect the impact on prices to be muted.

India consumes around 3.5 million tonnes of sunflower oil, which is 20% of the total portfolio of its edible oils.

6.3 Around 90% of sunflower oil

'Typically, a manufacturer would have surplus stocks of around 45-55 days (spread over ports, factories and with trade). Loading from Russia and Ukraine slowed down over the last four days. Today, early signals. If situation continues for a long time, companies will look towards Argentina and Russia (unless there is an embargo)," said Adani Wilmar MD & CEO Angshu Mallick. Official statistics estima-

had stocked up earlier due to

ted that during April-December, nearly 65% of India's imports of around \$2 billion from Ukraine were accounted for by crude sunflower oil seeds. Ukraine's share of animal and vegetable fats and oils in India's total import of the product segment is pegged at around 10%, prompting government sources to argue that the current situation will not adversely impact India's trade posi-

John Sarkar & Sidhartha TNN

Russia

in the world is exported by Russia (20%) & Ukraine (70%), rest comes from Argen-

it has stopped. Adani Wilmar

Russia is a key

energy exporter

and its involvement

➤ This will impact

According to RBI

estimate, a 10%

change in crude

prices impacts

30 basis points

retail inflation by

has led to a jump

in energy prices

globally

Inflation worry to mount as supply chains get disrupted

Surojit.Gupta@timesgroup.com

New Delhi: The Russia-Ukraine conflict is likely to accele rate price pressures in the country as supply chains are getting disrupted and prices of crude oil, metals and other key commodities soar higher in global markets.

The surge in prices is likely to add more pressure on household budgets reeling under impact of the blows of the pandemic. The uncertainty triggered by the conflict and heightened price pressures are likely to pose fresh challenges for the authorities battling to revive growth and add fresh momentum to the ongoing economic recovery.

Both retail and wholesale prices have been firm in the country. Retail inflation jumped to a seven-month high in January on the back of higher food and beverages prices, while the wholesale price inflation eased marginally during the month but remained in double digits for the 10th month in a row, RBI

TO PUSH FUEL INFLATION

Retail inflation jumped to 7-month high in January on higher food and beverages prices > Wholesale inflation remained

in double digits for 10th month in a row ➤ 6% retail inflation should not

surprise or create any alarm, says RBI governor Shaktikanta Das had said that 6% retail inflation should not surprise or create

"Russia is a key energy exporter to rest of the world and hence its involvement in the geopolitical crisis with Ukraine has led to a jump in energy pri-

any alarm as the central bank

had taken it into consideration.

But, the war in Ukraine is lik-

ely to upset most of the calcula-

But, war in Ukraine is likely to upset most of the

> ces globally. This will impact India's fuel inflation. If price of crude oil stays close to \$100 per barrel (significantly higher than Economic Survey's assumption of \$70-75 per barrel), then change in average price of oil in FY23 vs FY22 could get close to 27-28%. This would im-

> part a statistical upside of 80-85 basis points (100bps = 1 percentage point) on CPI inflation," said

Vivek Kumar, economist at data analytics firm QuantEco "If the crisis simmers for long, then overall impact on inflation would also include disruption impact from supplies of sunflower oil (an important edible oil consumed in the country), fertilisers (farm input) and palladium (input for EVs and gems & jewellery). We continue to stick to our above consensus call of 5.3% CPI inflation in FY23 and closely review signs of persistence in commodity prices,'

said Kumar. It is estimated that a \$10 per barrel increase in price of oil reduces growth by 0.2-0.3 percentage points, increases WPI inflation by about 1.7 percentage points and worsens CAD (current account deficit) by \$9-10 billion. According to an RBI estimate a 10% change in crude oil prices impacts retail inflation by 30bps. Edible oil prices, which have been ruling higher, are likely to face the brunt of supply disruptions, leading to high domestic prices.

Ukraine's tech work could shift partly to India

Shilpa.Phadnis @timesgroup.com

Bengaluru: Many Indian IT firms have expanded their presence in Eastern Europe in the last few years, tapping into the pockets of great engineering and tech talent in these regions. With the Russia-Ukraine faceoff turning volatile, IT companies have triggered business continuity plans. Some experts believe this could lead to more offshoring to India.

GlobalLogic has nearly 8,000 employees in Ukraine. Infosys set up development centres in Karlovac in Croatia and Moscow in Russia to support Ansaldo Energia, a producer of thermoelectric power plants. Recently, Tech Mahindra bought Com Tec Co IT (CTC), a software solutions and service provider with development centres in Latvia and Belarus. Wipro has a subsidiary in Ukraine. The tech talent is concentrated in the cities of Kyiv, Kharkiv, and

Bendor-Samuel, Peter CEO of IT advisory Everest Group, said the war in Ukraine is clearly going to cause both customers and vendors to shift production, at least temporarily, out of Ukraine and into other destinations. "We expect India to be the major recipient of this work as there are no other labour markets able to absorb work at this scale on short notice. We expect the engineering services sector to be most affected as

much of the Ukraine delivery centres are focused on engineering and more specifically digital engineering. We can also expect firms with centres in Russia to move work as sanctions hit." he said.

Hansa Iyengar, an analyst at London-based IT advisory Omdia, said Ukraine has always been a volatile region and many Ukraine headquartered firms had moved out of the country years ago (Luxoft moved from Kiev to Zug, Switzerland). "Those companies that do have a presence there will surely experience disruption, but most systems have a failsafe where workloads are moved to other locations as part of a continuity plan. So. most businesses and vendors will be insulated in the short

term. However, in the long run this will be a critical factor impacting outsourcing decisions," she said.

Pareekh Jain, founder of engineering services advisory Pareekh Consulting, said there are over 1,200 GICs in Eastern Europe and more than 100 delivery centres of service providers. "Ukraine IT services generated \$6 billion revenue in 2021 and wanted to increase to \$16 billion in 2025 which could have been 10% of Ukraine's GDP. Now that will be uncertain and some of that work might be in other regions including India." he said.

Bendor-Samuel said the supply impact will likely increase the pricing power of the service providers

Exporters keep close watch on freight rates

South Korea

Sidhartha@timesgroup.com

New Delhi: With sanctions hitting Russia, exporters are being cautious with their supplies as they keep close tabs on freight rates, which may see a further spike due to higher oil prices as well as uncertainty over insurance cover.

"Some countries have already imposed sanctions against Russia, which will impact payments. We are awaiting the OFAC guidelines as it provides a winding down period, which will provide clarity on payments," said Ajay Sahay, the director general of the Federation of Indian Export Organisations (FIEO).

The Office of Foreign Assets Control (OFAC) of the US Department of the Treasury administers and enforces eco nomic and trade sanctions. While India and Russia had a rupee-rouble trade arrangement earlier officials fear that it may not be easy now given the US pressure and it would be seen as New Delhi aligning with Moscow.

In addition, exporters expect the logistics challenges to increase, especially to Ukraine as war is not covered under insurance policies. Besides, with crude oil prices topping the \$100 a barrel level, freight rates are expected to harden further

Already, container freight rates have hardened. The spot rate for a 40-feet container from Shanghai to Los Angeles rose to \$11,030, up 3.3% from a week ago and 125% higher than a year ago, according to the Drewry World Container Index, Bloomberg reported on Thursday.

Freight rates had softened a little over the last few months after a sharp rise due to disruptions and long pileups at several ports in the US.

Bookings for holiday & biz travel pick up 2x-4x in Feb

Nandini.Sengupta @timesgroup.com

Chennai: Omicron is over and the desi traveller is busy planning the next holiday or business trip. Tourism and hospitality industry, which took a severe knock due to the Omicron third wave in January, is witnessing a sharp revival in February with destination travel, wedding and MICE bookings all back with a vengeance. "We are witnessing a clear surge in demand which has led to a steady growth in bookings by 2x, week-on-week since February 1, 2022," said Daniel D'souza, president & country head. SOTC Travel.

Bookings are booming for home-destinations like Kashmir. North east. Uttarakhand and the Andamans



even as spiritual-minded travellers are looking at Char Dham, Shirdi, Vaishno Devi or Kashi Vishwanath, "While we started witnessing green shoots since the end of January, the last 15-20 days have witnessed a surge of almost 4x in demand, for both domestic and international destinations. As per our internal survey, over 45% of our customers are keen to explore India," said Rajeev Kapresident & country head, holidays, MICE, Visa

Not surprisingly hotels are buzzing too with room occupancies showing an uptick. "While January was a complete loss the occupying percentage for February is over 80% of pre-Covid 2019 levels. And April-February, it's at 75% of 2019," said Zubin Songadwala, GM ITC Grand Chola & area manager- ITC Hotels, South, "We have seen a steady recovery in the first two weeks of February in our leisure and business hotels across cities and enquires for Mice conference and exhibitions for physical events have also started as restrictions have eased,' Shubhangi N, GM sales and marketing, GRT Hotels & Resorts added. Already the window for Mice bookings has come down so queries are coming within 7-14 days.

Accenture now in tier-2 cities for better employee flexibility

Thomas Cook (India).

@timesgroup.com

Bengaluru: Accenture, which has primarily operated in India's metros, is setting up offices in Jaipur and Coimbatore, as part of a move to access more talent and give employees greater flexibility with respect to where they want to work from.

Accenture had sent a note to employees late last year about creating a new model that provides employees more choice on their work location. In a statement to TOI. Accenture said. "We believe that when it comes to the future of work. there is no "one size fits all." and our approach to how, when and where we work will vary by

business, team, and the type of work our people do. For example, at our Advanced Technology Centres in India, people have the option to choose their own work location from any of the cities where Accenture has a presence. Accenture's website cur-

rently lists opportunities in Jaipur for finance operations, on collecting operational data. "In Jaipur, we are hiring for a variety of indemand technology skills, in addition to domain and functional experts. A physical office space will be announced soon," the company said in response to TOI's Accenture said, "Our peo-

ple have also told us that

while they value the flexibility provided by virtual working, some-in-person connection time is vital to them, and we are setting up offices in select cities to provide them with work options that fulfil both needs. The new locations will also help strengthen and grow our already rich and diverse talent base.

Accenture did not confirm Coimbatore, but some of the listings on job portals are for BPO roles and application developers in that city. India has about 2.5 lakh of Accenture's 624,000 employees. Experts say Accenture's push towards new locations is also accelerated by the large number of resignations that IT companies are seeing.

OFFICE PREMISES REQUIRED AT (T) IDBI BANK SHIVAJI NAGAR, PUNE

Bank desires to acquire office premises on long term lease preferably in and around Shivaji Nagar Pune having carpet area about - 2000 to 3000 sg. ft having adequate power supply and parking facility. Interested parties owning suitable premises may apply to:

Shri N Subrahmanyam, DGM & BH, IDBI Bank Ltd., Pride House, Ground Floor, University Road, Ganesh Khind, Shivaji Nagar, Pune – 411 016 Vithin 10 days (excluding the date of advertisement)

Proposals received on or before 8th March, 2022 before 06:00pm will only be accepted. Proforma and other details can be downloaded from our website http://www.idbibank.in.under

Notices-Tenders or collected from any of our branches. Pune Date : 26 February 2022

CGM - MCG Corporate Office



INTERNATIONAL INSTITUTE FOR POPULATION SCIENCES [Deemed to be University]

An Autonomous Organization of Ministry of Health & Family Welfare, Govt. of India Govandi Station Road, Deonar, Mumbai – 400088. **Website:** www.iipsindia.ac.in

ADVERTISEMENT NOTIFICATION NO. ADMIN/01/2022 PS invites applications from the eligible Indian Nationals for the following Teaching posts;

	Sr. No.	Name of the Post, Category & Number	Group	Pay as per 7 CPC	Department
	1	Associate Professor (ST-01)	А	Level 13A	Fertility and Social Demography
	2	Assistant Professor (EWS-01)	Α	Level 10	Survey Research and Data Analytics
	3	Assistant Professor (UR-01)	Α	Level 10	Migration and Urban Studies
Applications form and Recruitment Criteria General Conditions etc.					eral Conditions etc. are

available on the Institute's website. i.e., www.iipsindia.ac.in. The last for receipt of applications is April 15, 2022.

DIRECTOR & SR. PROFESSOR. IIPS

NGODAVARI LAXMI CO-OP. BANK LTD.,JALGAON

Ragd. office: 121, Navi Peth, Bank Street, Jalgaon APPENDIX IV-A - (see provision to rule 8(6) read with rule9(1) SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

Auction Sale Notice for Sale of Immovable Assets Under Securitisation an Reconstruction of Financial assets and Enforcement of Security Interest (Enforcement) Rules 2002. Being a Authorised Officer of Secured Creditor bank notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged to the Godavari Laxmi Co-Operative Bank Ltd., Jalgaon, the symbolic possession of which has beer taken by the Authorised Officer of the Godavari Laxmi Co-Operative Bank Ltd. Jalgaon, Secured Creditor, will be sold on "As is where is" "As is what is"and "Whatevethere there is" on 14.03.2022 for recovery of Rs.60,93,768.00 + interest and with costs expences and charges from 01.12.2021 due to the the Godavari Laxmi Co-Operative Bank Ltd., Jalgaon, Secured Creditor from Shri. Satish Balwant Joshi (Borrower(s and Guarantors. The Reserve Price and the earnest money deposit will be as under

Description of Properties Reserve Price (Rs.) EMD Rs. Plot No.23 adm. 192.00 sq. mtr. out of Pimprala G.No.56 alongwith construction wit the J.M.C the name of Anita Premchand Manure. . Towards East :P. No. 24 Towards West: P. No. 22 Towards North: P.No. 18 Rs.95,00,000/- Rs.9,50,000/-


owards South:Road Towards South:Road

1)The aforesaid properties shall not be sold below the reserve price. Intending bidders are required to deposit the earnest deposit by way of Pay Order/Demand Draff/NEFT/RTGS payable at Jalgaon and favouring Godavari Laxmi Co-op.Bank Ltd. Jalgaon A/c M/s. Satish balwant Joshi. 2)The offer along with the aforesaid Earnest Money Deposit(EMD) should be made in a sealed cover superscribed "Offer for Purchase" of Property(ies) in A/c Shri. Satish Balwant Joshi So as to reach the office of Godavari Laxmi Co-op.Bank Ltd. Jalgaon 121, Navi Peth, Jalgaon on or before 14.03.2022 by 11.30 AM.3)Offers so received will be opened on 14.03.2022 at 21.1 Navi Peth, Jalgaon at 12.00 A. Inspection of property(ies) will be permitted at site. before 14.03.2022 by 11.30 AM.3)Offers so received will be opened on 14.03.2022 at 121, Navi Peth, Jalgaon at 12.00, 4) Inspection of property(ies) will be permitted at site on Working day at 3.00 to 5.00 PM.(Phone 0257-2242130-34) Jagdish Bhopale Mob. No. 9881221285 5 The successful beeder shall deposit 25 % of the amount of sale price adjusting the EMD paid already immediately / within 24 hours, failing to which the earnest deposit shall be forefeited. The balance 75% of the sale price is payable on or before 15 th day of confirmation of the Sale or such extended period as agreed upon in writing. In case of failure to deposit this balance amount within the prescribed period, the amount deposited shall be forefeited. 6) Authorised office reserves the right to the amount deposited shall be forefeited. 6) Authorised officer reserves the right to accept or reject any tender without assigning any reasons. & authorized officer will be authorised to negotiate with any beeder. 7) Purchaser will pay all municipal & other taxes and expences of sale deed. 8) The property is having only encrumbances of Godavari Laxmi Co-op. Bank Ltd.Jalgaonitself. 9) Sucessful bidder are also required to deposit requisit stamp duty and registration charges with last 75% amount. 10) The physical possession of the property will be given after executtion and completion of order& formality u/s 14. 11) if subject matter property not sold/received tender below the reserve price, the bank will itself purchase the property u/s 13(5) (a) & (b) 12) The same auction sale notice can be viewed on website "godavari laxmi.com" Sd/- (Ashok Mahajan)

Date :- 25.02.2022 Place :- Jalgaon



Authorised Officer



INDO COUNT INDUSTRIES LIMITED

CIN: L72200PN1988PLC068972

Regd. Off.: Office No. 1, Plot No. 266, Village Alte, Kumbhoj Road, Taluka Hatkanangale, Dist. Kolhapur - 416 109. Tel. No.: +91 2302463100/2461929

POSTAL BALLOT NOTICE AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that Indo Count Industries Limited

("Company") is seeking approval of the Members of the Compan through Postal Ballot by voting through electronic means ("remote

e-voting") only for the resolutions included in the Postal Ballot Notice

dated February 7, 2022 ("Notice"), in accordance with the provisions

e Office: 301, 3rd Floor, "Arcadia", Nariman Point, Mumbai-40002 TelNo.:+91 2243419500/501; FaxNo.:+91222823098
Email: icilinvestors@indocount.com; Website: www.indocount.com

of India and other applicable laws and regulations, if any. Members are hereby informed that:

through the remote e-voting system only.

1. The Company has completed the dispatch of Notice to the members through e-mails on February 25, 2022. Further, in compliance with the requirements of the MCA Circulars, hard copy of Notice. Postal Ballot Form and pre-paid business reply envelope have not been sent to the members of this Postal Ballot Members are required to communicate their assent or dissen

Secretarial Standard - 2 issued by the Institute of Company Secretaries

The cut-off date for the purpose of ascertaining the eligibility of members to avail remote e-voting facility is Tuesday February 22, 2022. The members whose name is recorded in the register of members of the Company or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall only be entitled to avail the remote e-voting facility.

The Company has engaged the services of National Securities Depository Limited ("NSDL") as the agency for the purpose of providing remote e-voting facility to its members.

The remote e-voting period will commence on Sunday, February 27, 2022 at 9.00 a.m. (IST) and shall end on Monday, March 28 2022 at 5.00 p.m. (IST) (both days inclusive). The remote e-voting module shall be disabled by NSDL after 5.00 p.m. (IST) on Monday, March 28,2022 for voting thereafter.

The detailed procedure/ instructions on the process of remote e-voting including the manner in which the members who have not yet registered their email addresses can register their email address and/or cast their vote, are specified in the Notice

Mr. Vikas R. Chomal, Practicing Company Secretary (Membership No: A24941, COP No: 12133), Proprietor of Vikas R. Chomal & Associates, has been appointed as the Scrutinizer for conducting the Postal Ballot through remote e-Voting process, in a fair and The results of the Postal Ballot will be announced within two working

days after the conclusion of remote e-voting i.e. on or before Wednesday, March 30, 2022. The results declared along with the Scrutinizer's Report will be placed on the website of the Company at www.indocount.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com and will be communicated to BSE Limited ("BSE") <a href="www.bseindia.com and National Stock Exchange of India imited ("NSE") <u>www.nseindia.com</u> where the equity shares of the Company are listed.

In case of any queries, member may refer the Frequently Asked Questions ("FAQs") for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of https://www.evoting.nsdl.com or call on toll free no: 1800-1020-990/1800-22-4430 or send a request at evoting@nsdl.co.in. Ir case of any grievances connected with facility for e-voting, please contact Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL, 4th Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013. E-mail: evoting@nsdl.co.in/pallavid@nsdl.co.in. Toll free no: 1800-1020-990/ 1800-22-44-30. In case of any queries, member may also send email on icilinvestors@indocount.com or rnt.helpdesk@linkintime.co.in.

For Indo Count Industries Limited

Date: February 25, 2022

Amruta Avasare **Company Secretary**

सकल मराठा समाजाचे आजपासून साखळी उपोषण

आझाद मैदानातील खा. संभाजीराजे यांना पाठिंबा म्हणून दसरा चौकात आयोजन

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठीखा. संभाजीराजेशनिवार (दि. २६) पासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसणार आहेत. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कोल्हापुरातही साखळी उपोषण करण्यात येणार आहे. दसरा चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने हे आंदोलन होणार असून, याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी पुलावर सकाळी ११ वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.

समाजासाठी आंदोलनाची मीडियाच्या देश-विदेशात असणाऱ्या बांधवांपर्यंत पोहोचली त्यांच्याकडन 'आम्ही संभाजीराजे यांच्यासोबत' आशयाच्या पोस्टस् व्हायरल होत आहेत. उपोषणाला पाठिंबा म्हणून राज्यातील विविध जिल्हे, तालुके,

पोर्ले तर्फे ठाणे : पुढारी वृत्तसेवा

पोर्ले तर्फे ठाणे (ता. पन्हाळा)

येथे गेली दोन दिवस गव्यांच्या मोठ्या

कळपाने घुडगूस घातला आहे. यामध्ये

परिसरातील चार ते पाच एकर शेतातील

पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले

एक मोठा कळप येथील परशुराम

मंदिराच्या परिसरात चवऱ्याच्या

डोंगरावर तळ ठोकून आहे. या

कळपात पंधरा ते सोळा गवे आहेत.

गुरुवारी सायंकाळी काही तरुण

व्यायामासाठी डोंगरावर गेले होते. तिथे

त्यांना गव्याच्या कळपाचे दर्शन झाले.

गांधीनगर : पुढारी वृत्तसेवा

पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न

ऐरणीवर आला असतानाच शुक्रवारी

वळिवडे (ता. करवीर) येथील सुर्वे

बंधाऱ्याजवळ पंचगंगेच्या पात्रात

हजारो मृत माशांचा खच पडल्याचे

समोर आले आहे. या मृत माशांमुळे

परिसर, निगडेवाडी येथील घाट व

वळिवडे घाट परिसरात मृत मासे

पाण्यावर तरंगताना दिसत आहेत.

वळिवडे बंधाऱ्यानजीक तर माशांचा

मोठा खच पडला आहे. या परिसरात

दुर्गंधी इतकी पसरली आहे की

आंघोळीसाठी आलेले नागरिक

आंघोळ न करताच परतले. या

दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण

होणार आहे. हे मासे मृत्युमुखी

पडण्यास कोणते कारण घडले, हे

प्रशासनाने शोधून काढून संबंधितावर

गुन्हे दाखल करावेत, अशी संतप्त

प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त

केली. शिवसेनेचे विभागप्रमुख वीरेंद्र

कळावे ता.२५/०२/२०२२.

पंचगंगा नदीचा गांधीनगर घाट

परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून गव्याचा

शिवशाहिरांचा फटका

उपोषणाला पाठबळ म्हणून कोल्हापुरातील शाहिरांनीही कंबर कसली आहे. आंदोलनात सहभागी मराठा बांधवांना प्रोत्साहन देण्यासाठी शाहीर दिलीप सावंत यांनी विशेष कवण लिहिले आहे. यात 'हक्कासाठी लढतोया छत्रपती राजं, भगव्याची शपथ तुला लढायचं आज... तू लढायला शिक, मराठा मावळ्या

तू लढायला शिक,' या ओळींचा समावेश आहे. तसेच शाहीर विशारद डॉ. आझाद नायकवडी व त्यांच्या पथकाने 'गोरगरीब मराठ्यांना न्याय देण्याला, सामान्य जनतेचा कैवारी आला. रयतेच्या सुखासाठी उपोषणाला अन्न घेण्याचा त्याग हा केला,' हे विशेष गीत तयार केले आहे

शहरे व ग्रामीण भागात साखळी उपोषण, ठिय्या आंदोलन, निवेदनांचे आयोजन करण्यात आले आहे.

गरुवारी रात्री गव्याच्या कळपाने पंडित

चौगुले, महादेव चौगुले, दीपक चौगुले,

शहाजी चौगुले यांच्या डोंगरावरील

शेतातील शाळू पिक फस्त करून मोठे

नुकसान केले आहे. तसेच त्याच रात्री

डोंगरावरून खाली उतरून मसाई मंदिर

परिसरातील खोरी नावाच्या परिसरात

मेंढपाळाच्या घोड्याला मारले आहे.

तसेच चार ते पाच एकर शेतातील

खोडवा व लागण केलेल्या ऊस पिकांचे

नुकसान नुकसान केले आहे. गव्याचा

कळप आल्यामुळे परिसरात भितीचे

वातावरण आहे. वन विभागाने त्वरित

गव्याच्या कळपाचा बंदोबस्त करावा

अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.

पोर्ले तर्फे ठाणे येथे गव्याकडून

चार एकरांतील पिकांचे नुकसान

भुयेवाडी परिसरात गव्याचा वावर

परिसरात गव्याचा वावर असल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामळे

परिसरात प्रचंड घबराट पसरली आहे. येथील शेतकरी दत्तात्रय धोंडिराम चौगले

हे रात्री साडेआठच्या सुमारास चौगले मळा येथील शेतात पाणी देण्यासाठी गेले

होते. यावेळी त्यांना गवा दिसला. हा गवा चौगले मळा, केरू पाटील मळा,

संतु पाटील मळा, चिखल वाडा, या परिसरात दिसला आहे. या परिसरातील

शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन भुयेवाडी ग्रामपंचायतीने केले आहे.

वळिवडे येथे पंचगंगेच्या

पात्रात मृत माशाचा खच

परिसरात प्रचंड दुर्गंधी; 'प्रदूषण नियंत्रण'चे दुर्लक्ष

तीन दिवसांत

दुसरा प्रकार

तीन दिवसांपूर्वी शिये पुलाजवळ

मृत माशांचा खच पडला होता.

त्यानंतर आता गांधीनगरपासून

वळिवडेपर्यंतचे मासे मृत झाले

आहेत. प्रदूषणाची तीव्रता

बसल्याचे चित्र आहे.

वाढत असून ती जलचरांच्या

जीवावर बेतत असतानाही प्रदूषण

नियंत्रण मंडळ झोपेचे सोंग घेऊन

भोपळे यांनी नदी परिसराची पाहणी

केली. वारंवार घडणाऱ्या मृत माशांच्या

प्रकारावर प्रशासनाने उपाययोजना

आंदोलन करावे लागेल, असा इशारा

भोपळे यांनी दिला. दरम्यान, रात्री

उशिरापर्यंत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या

कर्मचाऱ्यांना या प्रकाराची पाहणी

करण्यासही सवड मिळाली नव्हती.

त्यामुळे हे मंडळ नेमके कशासाठी

आहे, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

शिवसेनेला

शिरोली एमआयडीसी : भुयेवाडी (ता. करवीर) येथील चौगले मळा

पारगाव पूरग्रस्तांचा आत्मदहनाचा प्रयत्न

पोलिस-आंदोलकांत झटापट; इचलकरंजी प्रांत कार्यालयाला पोलिस छावणीचे स्वरूप

इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा

सुरक्षितस्थळी पुनर्वसन करण्यास चालढकल झाल्याने वैतागलेल्या जुने पारगाव येथील पुरग्रस्तांनी शुक्रवारी इचलकरंजी प्रांत कार्यालयाच्या आवारात सामूहिकपणे पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी रॉकेल, डिझेलच्या बाटल्या हिसकावन घेताना पोलिस आणि आंदोलकांत झटापट झाली. त्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला होता. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रांत कार्यालयाच्या परिसरात कडक बंदोबस्त ठेवल्यामुळे पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.

दरम्यान, आंदोलकांची समजूत काढून प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी तातडीने पर्यायी व्यवस्था करू, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

१७८ पूरग्रस्त कुटुंबांतील पुरुष महिला, लहान मुलांसह एका ट्रकमधून अचानकपणे प्रांत कार्यालयाच्या आवारात दाखल झाले. ट्कमधून

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने

शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा सुरू

करण्याच्या मागणीसाठी महावितरण

कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन

सुरू केले आहे. या आंदोलनाला

शुक्रवारी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

व पालकमंत्री सतेज पाटील यांनी भेट

दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना

दिवसा वीज मिळावी, असे आमचेही

मत असून त्यासाठी निश्चित पाठपुरावा

करू. त्यामुळे आंदोलन मागे घ्यावे,

अशी विनंती त्यांनी केली; परंतु त्याला

माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट

नकार दिला. त्यामुळे चौथ्या दिवशीही

चर्चा केली. यावेळी मुश्रीफ यांनी शेट्टी

यांना मुंबईत मंत्रालयात ऊर्जामंत्री

व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन

यावर चर्चा करू. तोपर्यंत आंदोलन

थांबवावे, अशी विनंती केली; परंतु

शेट्टी यांनी बैठकीतून काही ठोस निर्णय

होत नसल्याचे सांगत पुराच्यावेळी

जाहीर केलेल्या मदतीचा अनुभव वाईट

आहे, असे म्हणत शेतीला दिवसा वीज

मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच

जाहीर नोटीस

गम लोकांना आमचे अशील श्री. विश्वनाथ शंक

बेंडकळे, श्रीराम शंकर बेंडकळे, श्री.नवनाथ यशवंत

आडविलकर, सौ. सविता नवनाथ आडविलकर

यांनी दिले व दाखिवले कागदपत्रावरून त्यांनी दिले

अधिकारावरुन या जाहीर नोटिसीने कळविणेत येते

की, मौजे मोहरे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर येथील

गट नं.४५२ एकूण क्षेत्र ५ हे. ३१ आर आकार ७ रु

२५ पैसेची जिचा पूर्वीचा सर्व्हे नं.१३१ चा हिस्सा नं.१

व सर्व्हे नं.१४५ चा हिस्सा नं.४ अशी शेतमिळकत

ही आण्णा ईश्वरा बेंडकळे व आमचे अशिलांचे पूर्व

हकदार शंकर ईश्वरा बेंडकळे या दोघांनी मिळन

खरेदी केलेली व जी आण्णा ईश्वरा बेंडकळे यांचे

नावे नोंद झालेली मिळकत होय. आण्णा ईश्वर

बेंडकळे यांचे मृत्यूनंतर सदरचे शेतजमिनीस फक्त

त्यांचे मुलांचीच नोंद म्हणजेच दत्तात्रय आण्णा

बेंडकळे. वसंत आण्णा बेंडकळे. शिवाजी आण्ण

बेंडकळे, जयराम आण्णा बेंडकळे, मधकर आण्ण

बेंडकळे व प्रभाकर आण्णा बेंडकळे यांचे नावे नोंद

झालेली असली तरी सदरचे शेतजमिनीत आमचे

अशिलांची व त्याची पूर्व हक्कदाराची म्हणजेच शंकर

ईश्वरा बेंडकळे यांची १/२ हिस्सेने मालकी व कब्जे

वहिवाट होती व आहे व तसे पूर्वी चालले महसूल

न्यायालयातील निर्णयामध्ये जाहीर ही करणेत आले

आहे. तसेच सदर मिळकतीचे ७/१२ पत्रकी आमचे

अशिलांची नावाची नोंद होणेसाठीची कायदेशी

कार्यवाही ही वेगवेगळ्या न्यायालयामध्ये सुरू आहे

सदर शेतमिळकतीत जी आण्णा ईश्वरा बेंडकळे

यांच्या सहा मुलांच्याच नावाची जी पोकळ अर्श

नोंद झालेली आहे त्या पोकळ नोंदीचा गैरफायद घेणेचे उद्देशाने वरील आण्णा ईश्वरा बेंडकळे यांचे

त्रारस सदर मोहरे, ता. पन्हाळा येथील भू.गव

नं.४५२ मधील काही क्षेत्राबाबत बेकायदेशीरपणे

खरेदीविक्रीचा अगर तबदीलीचा व्यवहार करणेचे

विचारात असलेचे आमचे अशिलांना समजते.

प्रबंब सदरचे भ. गट नं. ४५२ चे क्षेत्रातील काहीर्ह

क्षेत्राशी ७/१२ पत्रकी फक्त नावाची नोंद असल्याने

लोकांशी कसलाही कोणताही कोणीही, तबदीलीच

व्यवहार करु नये याउपर जर कोणी काही व्यवहा

केलेस तो आमचे अशिलांचेवर बंधनकारक राहणा

नाही म्हणून दिली नोटीस. आज मु।। पन्हाळा

सही/-

ॲड. कु.भाग्यश्री भाऊसो आंबेकर

9 बी.ए., एल.एल.बी. (स्पेशल) जरंडीकरवाडा, ता.पन्हाळा

मो. ९९२३५९६३६४

ता.२५/०२/२०२२.

शेट्टी व शेतकऱ्यांशी चर्चा

ठेवण्याचा निर्णय घेतला.

मंत्री मुश्रीफ यांनी शेट्टी यांच्याशी

बेमुदत धरणे आंदोलन सुरूच राहिले.



इचलकरंजी : प्रांत कार्यालयाच्या आवारात रॉकेल ओतुन पेटवृन घेण्याचा प्रयत्न करताना पारगाव येथील पूरग्रस्त. यावेळी पोलिस-आंदोलकांत अशी झटापट झाली.

मंत्र्यांची विनंती स्वाभिमानीने फेटाळली

मंत्री मुश्रीफ, पालकमंत्री पाटील यांची आंदोलनस्थळी भेट; चौथ्या दिवशीही आंदोलन सुरूच

कोल्हापुर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनास ग्रामविकासमंत्री

हसन मुश्रीफ यांनी भेट देऊन राजू शेट्टी यांच्याशी चर्चा केली. सोबत जिल्हा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष ए. वाय. पाटील, जि.प. सदस्य युवराज पाटील, मनोज

उतरत हातात रॉकेल, डिझेलच्या बाटल्या घेऊन घोषणाबाजी करीत प्रांत कार्यालयाच्या दिशेने चाल केली. पोलिसांनी आंदोलकांना गराडा घालून त्यांच्या हातातील रॉकेल, डिझेलच्या बाटल्या हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी जोरदार झटापट झाली. दरम्यान, दहा ते पंधरा आंदोलकांनी

रॉकेल, डिझेल अंगावर ओतून घेतले. त्यामुळे स्फोटक स्थिती निर्माण झाली. मात्र, रॉकेल ओतून घेतलेल्या आंदोलकांना पोलिसांनी गराडा घालून पोलिस व्हॅनमध्ये कोंबल्यामुळे पुढील अनर्थ टळला. प्रांत कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या जावेद मल्ला याच्यासह तिघांना शिवाजीनगर

पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.

यावेळी तहसीलदार कल्पना ढवळे, पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्यासह आंदोलकांच्या वतीने संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे. अभिषेक पाटील. संपत पोवार, शिवाजी आंबेकर, पांडुरंग इंगळे, राजाराम कदम, अनिल माळी, रमेश गायकवाड, विनायक घाटगे, जावेद मुल्ला, विष्णू भांडवले, विश्वास बालिघाटे आदी उपस्थित होते.

जागा अपुरी असल्याचे कारण

पुराच्या त्रासामुळे प्रशासनाने जुने परगाव येथील ३९५ पूरग्रस्तांची यादी केली होती. यापैकी २७६ जणांना प्रत्येकी दीड गुंठ्याप्रमाणे भूखंड दिले आहेत. अद्याप १७८ पूरग्रस्त भूखंडाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी अपरी असल्याचे कारण देत प्रकरण रेंगाळत ठेवल्याचा आरोप पूरग्रस्तांनी

जि.प.सदस्य पांडुरंग भांदिगरे, अमर

पाटील, भुजगोंड पाटील आदी उपस्थित

होते. शनिवारी करंजफेण परिसरातील

शेतकरी चालत आंदोलनात सहभागी

संपूर्ण मंत्रिमंडळ रस्त्यावर उतरले आहे;

परंतु शेतीसाठी दिवसा वीज मिळावी

म्हणून सुरू असलेल्या आंदोलनाच्या

चौकशीस सरकारला वेळ नसल्याची

ए. वाय. पाटील, जि.प.सदस्य युवराज

पाटील, मनोज फराकटे, भैया माने

शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. पण,

तेथील स्वच्छतेकडे मनपाने लक्ष दिले

नाही; परंतु शुक्रवारी मंत्री आंदोलनाला

भेट देणार असल्यामुळे या परिसरातील

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष

कार्यालयासमोर

मंत्र्यांच्या समर्थनासाठी राज्याचे

होण्यासाठी येणार आहेत.

टीका शेट्टी यांनी केली.

आदी उपस्थित होते.

मंत्र्यांची भेट अन् स्वच्छता

महावितरण

स्वच्छता करण्यात आली



कोल्हापूर : 'सारथी' संस्थेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी बैठक घेतली. यावेळी 'सारथी'चे अशोक काकडे, अशोक पाटील, मराठा संघटनांचे प्रतिनिधी वसंतराव मुळीक, ॲड. गुलाबराव घोरपडे, हर्षल सुर्वे, प्रताप नाईक आदी उपस्थित होते.

'सारथी'च्या योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

'सारथी' संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती मराठा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक आणि समाजमाध्यमांचाही वापर करा. कोल्हापुरसह राज्यातील उपकेंद्रांच्या निर्मितीसाठी महसूल विभागाकडे पाठपुरावा करू, या केंद्रांसाठी २७३ कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी मुख्य सिचवांची भेट घेणार असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले

मराठा सामाजातील विद्यार्थ्यांच्या पाठबळासाठी स्थापन छत्रपती शाहू महाराज प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) च्या कामकाजाचा आढावा शुक्रवारी 'अजिंक्यतारा' कार्यालयात पालकमंत्री सतेज पाटील यांनी घेतला. यावेळी

उपकेंद्रे, कर्मचारी नेमणुकीसाठी प्रयत्न करणार : पालकमंत्री

संचालक अशोक काकडे, निबंधक अशोक पाटील, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, ॲड. गुलाबराव घोरपडे, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, सुर्वे, अवधूत पाटील, प्रताप नाईक, 'सारथी'चे संशोधक अमर पाटील, प्रकल्प अधिकारी श्रीकांत देशमख स्वरूप यादव आदी उपस्थित होते.

'सारथी' संस्थेचा भविष्यकालीन आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. यात सन २०२२ ते २०३० या कालावधीसाठीची योजना तयार करण्यात येणार असल्याचे काकडे यांनी सांगितले

'सारथी'चे व्यवस्थापकीय कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड

कोंकण रेल्वेच्या पूर्ण झालेल्या विभागावर असलेल्या सर्व रेल्वे लाईन्स आणि परिसर वापरकर्त्यांना याद्वार

(ertata) arram marker rite artesi erteti ilite ovar reissa artesi artesi.						
विभाग	कि.मी. / चेनेज		इनरझाईसेशन ची			
	पासून	पर्यंत	प्रारंभिक तारीख			
रत्नागिरी - थिविम	स्थान नं.: २०४/४० (सीएच: २०४/७०४.५९)	स्थान नं.ः ३९५/२६ (सीएचः ३९५/६६८.८)	२८/०२/२०२२			

टिएसएस/स्विचिंग स्टेशन (किमी) २८/०२/२०२२

सर्व उपकरणे, बस बार्स, केबल्स, फीडर कंडक्टर्स आणि ओव्हरहेड लाईन्स पर्यंतचे सर्व फीडर वायर्स आणि संबंधित स्विचगियर नेहमीच लाइव्ह मानले जातील आणि कोणत्याही अनधिकृत

> मुख्ये प्रकल्प व्यवस्थापक (रे.वि.) **ग्ण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड**

दिनांकः २६/०२/२०२२

सदस्यांना इथे माहिती देण्यात येते की :

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग

पालकमंत्री सतेज

चर्चा केली. मात्र, दिवसा वीज सुरू

झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार

यांनीही आंदोलनस्थळी भेट देऊन

शेट्टी यांच्याशी चर्चा केली. यावेळी

३. महापालिका मार्ग, टपालपेटी क्रमांक १००३६. मुंबई ४०० ००९

क्रमांकः ०८/खाऔप्रंस/संलग्नता/जाहिरात-२०२२/२२७



नसल्याचे स्पष्ट केले.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य www.dvet.gov.in; deskc@dvet.gov.in; ०२२-२२६२०६०४/२९३

दिनांक : २५/०२/२०२२



फराकटे, भैया माने आदी.

केल्यानंतर मुश्रीफ यांनी ऊर्जामंत्री

नितीन राऊत, महावितरणचे कार्यकारी

संचालक विजय सिंघल, सचिव

वाघमारे यांना फोन करून त्यांची व

शेट्टी यांची चर्चा घडवून आणली.

या सर्वांशी शेट्टी यांनीही सविस्तर

जाहिरात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या संलग्नतेकरिता ऑनलाईन अर्ज मागविणेबाबत.

येत असून ज्या संस्थाना राज्यशासनाचे इरादापत्र/शासन मान्यता प्राप्त झालेली आहे अशा संस्था नवीन औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विद्यमान संस्थेत नवीन व्यवसाय, तुकडीवाढ, संस्थेच्या नावात/पत्यात बदल, नवीन जागेत संस्था स्थलांतर, विद्यमान संस्था/व्यवसाय/तुकडी नि:संलग्नीकरण व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील SCVT अभ्यासक्रमांचे NCVT मध्ये रुपांतरण करणे इ. करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा खालील संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता संकेतस्थळ : https://nimionlineadmission.in/iti/ अर्ज करण्याची अंतिम मुदत : दि. ३१ मार्च २०२२

ऑनलाईन अर्ज करण्याची कार्यपद्धती व संस्था, व्यवसाय सुरू करण्यास आवश्यक मानके यांचा सविस्तर तपशील वरील अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

(दि. अं. दळवी)

अध्य यह कुर्यात नद् हैं। म

अन्नं बहु कुर्वीत तद् व्रतम्

डीजीआयपीआर २०२१-२०२२/४७४५

Government of Maharashtra Mahatma Phule Krishi Vidyapeeth, Rahuri Office: University Engineer, MPKV, Rahuri

Fax No. 02426-243601

e-mail: uniengineermpkv@gmail.com

Address: Central Campus, Administrative Building, Mahatma Phule Krishi Vidyapeeth, Rahuri, Tal- Rahuri, Dist- Ahmednagar.

No. MPKV/WRK/TC/4680 /2022

Dated: 24/02/2022

E-Tender Notice

The University Engineer invites online e- tenders in B-1 form from Registered Contractors of PWD/CPWD/MES/Railway for the following work at maize Project (Farm) Kasba Bavada, Dist-Kolhapur.

Sr. No.	Name of work	Estimated cost (Rs.)
1	Renovation of Existing Seed Store and Sheller unit at MES Department at Kasba Bavada, Dist-Kolhapur	10,04,871.00

website Portal https://mahatenders.gov.in Organization- Department of Agricultural, Department- Mahatma Phule Krishi Vidyapeeth, Rahuri. University Engineer **Division- University Engineer**

XXX MPKV, Rahuri.





For Detail Tender Notice please see

मुख्य कार्यालय : ५, ७, ८ वा मजला, कुपरेज टेलिफोन निगम इमारत, महर्षि कवें मार्ग, कुपरेज, मुंबई - ४०००२१ 📞 २२७९५९० फोर्ट कार्यालय : बैंक ऑफ इंडिया इमारत, ३ रा मजला, फोर्ट, मुंबई-४००००१ 📞 २२१०२२२२ Email ID : contact-secretary@mpsc.gov.in Website : https://mpsc.gov.in , https://mpsconline.gov.in

धारिका क्रमांक: डीआरए-०५२२/प्र.क्र.०६/२०२२/जाहिरात

महाराष्ट्र लाकसवा आयोगामाफत खालाल सवगाताल पर भरतासाठा आनलाइन पध्दतान अर्ज मागावण्यात यत आहत:-				
जाहिरात क्रमांक	पदाचे नाव	एकूण पदसंख्या		
१०७/२०२१	उपसंचालक, आरोग्य सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ -शुध्दीपत्रक	१२ पदे		
०१८/२०२२	उप संचालक, औद्यागिक सुरक्षा व आरोग्य, गट-अ	०९ पदे		
०१९/२०२२	सहायक संचालक, औद्यागिक सुरक्षा व आरोग्य, गट-ब	४५ पदे		

ठिकाण : मुंबई सह सचिव (जाहिरात), महाराष्ट्र लोकसेवा आयोग.





महाराष्ट्र लोकसेवा आयोग

महाराष्ट्र लोकर	नेवा आयोगामार्फत खालील संवर्गातील पद भरतीसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मार्गावण्यात येत आहेत:-	3	
जाहिरात क्रमांक	पदाचे नाव	एकूण पदसंख्या	
१०७/२०२१	उपसंचालक, आरोग्य सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ -शुध्दीपत्रक	१२ पदे	
08//2022	या मंत्रालक औराणिक माथा व थागेग्य गर थ	०० गर्ने	

२. प्रस्तुत जाहिरातीमध्ये भरावयाच्या पदांचा संक्षिप्त तपशील दिलेला आहे. अर्ज करण्याची पद्धत, प्रवर्गीनहाय तपशील, आवश्यक अर्हता, वयोमर्यादा, आरक्षण, शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, इत्यादीबाबतच्या सविस्तर तपशीलासाठी आयोगाच्या www.mpsc.gov.in व https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या माहितीचे तसेच सविस्तर जाहिरातीचे कृपया अवलोकन करावे. ३. ऑनलाईन अर्ज https://mpsconline.gov.in या संकेतस्थळाद्वारे दिनांक २५ फेब्रुवारी, २०२२ ते दिनांक १७ मार्च, २०२२ या कालावधीत सादर करणे आवश्यक राहील. ४. आयोगाच्या www.mpsc.gov.in तसेच https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली माहिती व जाहिरात अधिकृत समजण्यात येईल.



सार्वजनिक अधिसूचना

सचित करण्यात येते की **रत्नागिरी ते थिविम विभागापर्यंत** [२५००० व्होल्ट. ५० हर्टझ . एसी ओव्हरहेड टॅक्शन वायर्स आणि **कणकवली टीएसएस** [११० केवी/२५ केवी, ५० हर्टझ, एसी टॅक्शन सब-स्टेशन

ावभाग	ाक.मा. / चनज		इनरझाइसशन चा	
	पासून	पर्यंत	प्रारंभिक तारीख	
रत्नागिरी - थिविम	स्थान नं.: २०४/४० (सीएच: २०४/७०४.५९)	स्थान नं.: ३९५/२६ (सीएच: ३९५/६६८.८)	२८/०२/२०२२	
त्या तारखेपासन ओ	व्हरहेड टॅक्शन लाईन नेहमी	लाईट्ह मानली जाईल आणि	कोणत्याही अनधिकत	

व्यक्तीने उक्त ओव्हरहेड लाईनच्या सान्निध्यात येऊ नये किंवा कोणतेही कार्य करू नये इनरझाईसेशन ची तारीख

कणकवली टीएसएस पासून न्यूट्रल विभागापर्यंत २५ केवी एसी फीडरसह कणकवली टीएसएस; रत्नागिरी - थिविम विभागातील कणकवलीच्या दक्षिणेकडील बाजूला ४०० मीटर

व्यक्तीने उक्त सब-स्टेशन आणि फीडरच्या सान्निध्यात संपर्क साधू किंवा कार्य करू नये.

बेलाप्र - नवी मुंबई



इंडो काउंट इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन: L72200PN1988PLC068972 नोंदणीकृत् कार्याल्यः कार्यालय क्र. 1, भूखंड क्र. 266, गाव आल्टे, कुंभोज रोड, तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर – 416 109. **दूरध्वनी क्र.:** +91 2302463100/2461929 **कॉर्पोरेट ऑफिस:** 301, तिसरा मजला, ''आर्केडिया'', नरिमन पॉइंट, मुंबई-400021 ईमेल: icilinvestors@indocount.com; वेबसाइट: www.indocount.com

कंपनी कायदा, २०१३ ('कायदा')चे कलम १०८, ११० आणि कायद्याच्या अन्य लागू तरतुदी असल्यास आणि कंपनीज (मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन) रूल्स,२०१४ ('रूल्स') वेळोवेळी सधारण्यात आले. यासह कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) जारी केलेले दिनांक ८ एप्रिल,२०२०, १३ एप्रिल,२०२०, १५ जून २०२०, २८ सप्टेंबर,२०२०, ३१ डिसेंबर २०२०, २३ जून २०२१ आणि ८ डिसेंबर २०२१ रोजीची अनुक्रमे सर्क्युलर क्र. १४/२०२० **م.** १७/२०२०, **م.** २२/२०२०, **م.** ३३/२०२०, **م.** ३९/२०२०, **م.** ३९/२०२० क्र.१०/२०२१ आणि क्र.२०/२०२१ सर्क्युलर क्र. ३३/२०२०(इथून पुढे एकत्रितपणे एमसीए सर्क्युलर्स असा उल्लेख) सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ चे कलम ४४ ('लिस्टींग रेग्युलेशन्स') (कोणत्याही वैधानिक सुधारणा किंवा त्याच्या तात्पुरत्या लागू असलेल्या पुनर्कायदासहीत) इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने जारी केलेले सेक्रेटरीयल स्टॅंडर्ड-२ आणि इतर नागू कार्येदे आणि नियमांनुसार, असल्यास, इथे सूचना देण्यात येते की इंडो काऊंट इंडस्ट्रीज लिमिटेड ('कंपनी') दिनांक फेब्रुवारी ७,२०२२ रोजी जारी केलेल्या पोस्टल मतदान सूचनेत 'सूचना')नमूद केलेल्या ठरावांवर इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे मतदानद्वारे पोस्टल मतदानाद्वारे 'दूरस्थ ई-मतदान') कंपनीच्या सदस्यांची मंजुरी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपनीने फेब्रुवारी २५, २०२२ रोजी सूचना सदस्यांना ई-मेल द्वारे पाठवली आहे तसेच, एमसीए सर्क्युलर्सच्या आवश्यकतेप्रमाणे सूचना, पोस्टल मतपत्रिका आणि प्री-पेड बिझनेस उत्तर लखोटा याची छापील प्रत या पोस्टल मतदानाच्या सदस्यांना पाठवण्यात आलेली नाही. सदस्यांचा त्यांची सहमती किंवा असहमतीबाबतचा संपर्क हे केवळ दरस्थ र्द-मतदानाटारेच होण्याची आवश्यकता आहे

दूरस्थ ई-मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सदस्यांच्या पात्रत निकषांची पडताळणी करण्याचा कट-ऑफ दिनांक मंगळवार फेब्रुवारी २२,२०२२ आहे. ज्या सदस्यांची नावे कंपनीच्या रजिस्टर ऑफ मेंबर्समध्ये किंवा डिपॉझिटरीजकडे असलेल्या रजिस्टर ऑफ बेनिफिशियल ओनर्समध्ये कट-ऑफ तारखेदिवशी असतील केवळ अशांनाच दरस्थ ई-मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल आपल्या सदस्यांना दूरस्थ ई-मतदानाची सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने कंपनीने नॅशनल

सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ('एनएसडीएल') सेवा घेतली आहे

दूरस्थं ई-मतदान कालावधी रविवार, फेब्रुवारी २७, २०२२ रोजी सकाळी ९.०० वाजता (भारतीय प्रमाण वेळ) सुरू होईल आणि सोमवार, मार्च २८,२०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजता (भारतीय प्रमाण वेळ) संपेल. दुरस्थ ई-मतदान मोड्यूल सोमवार, मार्च २८, २०२२ रोजी सायंकाळी ५.०० (भारतीय प्रमाण वेळ) नंतर एनएसडीएलकडून बंद करण्यात येईल.

ज्या सदस्यांनी अद्याप त्यांचे ईमेल ॲड्रेस नोंदणी केलेले नाहीत त्यांनी त्यांचे ईमेल ऑड़ेस कोणत्या पद्धतीने नोंदणी करायचे आणि/किंवा मत कसे द्यायचे यासहीत दरस्थ ई-मतदानासंबंधीच्या तपशीलवार प्रक्रिया/सूचना, सूचनेत नमूद करण्यात आल्या आहेत.

दरस्थ ई-मतदान प्रक्रियेद्वारे पोस्टल मतदान योग्य आणि पारदर्शी पद्धतीने व्हावे यासार्ठ श्री. विकास आर. चोमल, कंपनी सेक्रेटरी (मेंबरशीप क्र. अ २४९४१, COP क्र. १२१३३), विकास आर. चोमल असोसिएट्सचे प्रोप्रायटर यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती

पोस्टल मतदानाचा निकाल दूरस्थ ई-मतदान संपल्यानंतर दोन कामकाजी दिवसांमध म्हणजे बुधवार, मार्च ३०,२०२२ रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर करण्यात येईल. निरीक्षकांच्य अहवालासहीत निकाल कंपनीची वेबसाईट www.indocount.com वर आणि संस्था, एनएसडीएलची वेबसाईट <u>www.evoting.nsdl.com</u> वर प्रदर्शित केले बीएसई लिमिटेडला ('बीएसई') www.bseindia.com वर आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडियाला ('एनएसई') <u>www.nseindia</u>.

com वर कळवण्यात येतील, जिथे कंपनीचे समभाग नोंदवण्यात आले आहेत. काही प्रश्न असल्यास, सदस्यांनी https:www.evoting.nsdl.com क डाउनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध असलेले शेअरधारकांसाठी फ्रिक्वेंटली आस्कड क्रश्चन्स (एफएक्यूज) आणि ई-मतदान नियमावली पहावी किंवा टोल फ्री क्र. : १८००-१०२० ९९०/१८००-२२-४४३० वर संपर्क करावा किंवा evoting@nsdl.co.in_वर विनंती पाठवावी. ई-मतदानासाठीच्या सुविधेशी निगडीत कोणत्याही प्रकारच्या तक्रारींसाठी श्रीमती पल्लवी म्हात्रे, व्यवस्थापक, एनएसडीएल, ४था मजला, ए विंग, ट्रेड वर्ल्ड कमला मिल्स कम्पाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई- ४०००१३ यांच्याशी संपर्क साधावा किंवा ईमेल evoting@nsdl.co.in/pallavid@nsdl. co.in वर ईमेल करावे किंवा टोल फ्री क्र. : १८००-१०२०-९९०/१८००-२२-४४-

काही शंका असल्यास, सदस्य <u>icilinvestors@indocount.com</u> किंवा <u>rnt.</u> helpdesk@linkintime.co.in वर ईमेल पाठवू शकतात

इंडो काऊंट इंडस्टीज लिमिटेडसाठी

स्वाक्षरी/ अमृता अवसरे दिनांक : फेब्रुवारी २५, २०२२ कंपनी सेक्रेटरी ठिकाण : मुंबई

कोल्हापूर महानगरपालिका

सार्वजनिक बांधकाम विभाग

कोल्हापूर म्यु.कार्पो यांजकडून सर्व म्यु.ॲप्रुव्हल कॉन्ट्रॅक्टर लिस्टमधील ठेकेदार यांना कळविणेत येते **की टेंडर नोटीस १२९**

दि.०६/०२/२०२२ रोजी ''दै.पुढारी'' या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध केले

असता अ.क्र.१६ या कामांना पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने निविदा फॉर्म

प्राप्त करणेसाठी, बयाणा रक्कम भरणेसाठी व फॉर्म सबमीट करण्यासाठी

दि.२८/०२/२०२२ सकाळी ०९.३० ते दि.१४/०३/२०२२ दुपारी

०३.३० अखेर **पहिली मुदतवाढ** देणेत येत आहे. या मुदतीत ठेकेदार यांनी


बिनचूक तांत्रिक लिफाफ्यासह निविदा सादर कराव्यात. सदरचे टेंडर महाराष्ट्र

शासनाच्या **महा-ई-टेंड**र (<u>www.mahatenders.gov.in</u>) या

वेबसाईट वर उपलब्ध आहे. निविदा उघडणेची तारीख १७/०३/२०२२

टीप:- मुदत वाढीस टेंडर शर्ती व अटी मूळ टेंडर नोटीस प्रमाणे राहतील.

कोल्हापूर महानगरपालिका



शहर अभियंता











PM to discuss Gati Shakti with India Inc Monday

New Delhi, 25 February

rime Minister Narendra Modi will host a virtual meet on Monday that will see participants of states, top industrialists, especially from the infrastructure space, to apprise them of the government's latest push towards its ambitious Gati Shakti approach.

Heads of companies such as Cube Highways, Tata Chemicals, Flipkart, TVS, Bain and Company, among others, are expected to be present. Besides, officials from states have also been invited, a senior government official told Business Standard.

The official said that over a period of time, the larger idea is to give access to the Gati Shakti or the national masterplan platform for multimodal connectivity to private players to ensure speedy implementation of infrastructure projects across the country.

Gati Shakti, a digital portal, is currently in a testing phase but officials said that a full-fledged launch should be done by the end of March. "Right now, the portal is



Prime Minister Narendra Modi will host a virtual meet with heads of top companies and officials from states

still being developed. Some layers of data integration are yet to be done," the official cited above said. He added that the prime minister's virtual meeting will ensure the Centre is able to keep up with the momentum of the Budget announcement.

In the Union Budget 2022-23, the finance minister had said Gati Shakti would not only be a tool to give impetus to economic growth but will also be one next fiscal year.

Most central government departments have already started using the digital portal. The Centre is also coordinating with all state governments, handholding them to integrate state-wise data. Among states, Gujarat is already on board.

"Once we have the entire data (including from states), we will also let private companies use the portal with nominal fees. Meanwhile, we need to prepare protocols for private users' access, keeping the data security in mind," the official

Launched in October, Gati Shakti is being developed into a digital platform, integrating the existing portal and data of kev infrastructure ministries, as well as state governments.

It has been prepared depicting the economic zones and the infrastructure linkages needed to support them. It will help in reducing project planning and implementation time with the availability of more data on the platform, fill in the missing gaps in logistics, and draw more investments into the country.

Bitcoin legal or not? SC seeks Centre's response

New Delhi, 25 February

The Supreme Court on Friday asked the Centre to make its stand clear on whether cryptocurrency trade involving Bitcoin or any other such currencies is legal in India or not.

A Bench of Justices DY Chandrachud and Surya Kant, which was dealing with

a case related to the quashing of multiple FIRs registered against one Ajay Bhardwaj and others for allegedly duping investors across India by inducing them to trade in Bitcoin and assuring them high returns, said that the booked accused were for their involvement in Bitcoin trade.

Bench Additional Solicitor General Aishwarya Bhati, appearing

"We want you to tell us on affidavit whether cryptocurrency trade involving Bitcoin or any other such currencies is legal in India or not? What is the regime for Bitcoin trade at present?" Bhati said she would file an affidavit on the legality of the cryptocurrency trade and added that the accused, who is seeking quashing of proceedings, has not been cooperating with the investigating agency after being granted bail by the court in 2019.

She said that 47 FIRs have been registered against the accused of duping people across the country and the issue involves a trade of 87,000 Bitcoin worth

The Bench ordered, "We direct the petitioner to appear before the investigating officer of Directorate of Enforcement within two days and thereafter cooperate with the investigation as and when called upon to do so. The investigating officer shall file a fresh status report before this court on or before four weeks, indicating the progress of the

investigation and whether there has been any cooperation on the part of the accused. List after four weeks".

The bench said the adinterim order restraining the arrest of Bhardwaj shall continue till the next date of listing of the matter.

At the outset, Advocate Shoeb Alam, appearing for one of FIR informant Vipin Kohli, said that he has filed an application

for Centre and Enforcement Directorate, seeking cancellation of bail granted to Bhardwaj on the ground that he has not disclosed true facts of the matter to this court and concealed material in his writ petition thereby misleading this court. The advocate said that Bhardwaj has

deliberately suppressed the fact that Chief Metropolitan Magistrate (CMM), Patiala House Court through court notice had issued a proclamation requiring the appearance of the accused under section 82 of Criminal Procedure Code.

"These material facts were not disclosed to the court when the bail was granted to him. Hence, we are seeking cancellation of bail granted to the peti-

FDI equity inflows dip 16% during Apr-Dec

(which includes equity third quarter as against \$26.16

ESIC scheme adds 1.52 mn new members in Dec

Around 1.52 million new members joined the ESIC-run social security scheme in December 2021 against 1.03 million in the previous month, the official data showed on Friday, giving a perspective on formal sector employment in the country.

The latest data is part of a report released by the National Statistical Office (NSO).

Gross new enrolments with Employees' State Insurance Corporation (ESIC) were 1.07 million in April. 894,000 in May, 1.1 million in June, 1.32 million in July, 1.35 million in August, 1.36 million in September and 1.2 million in October 2021, the latest data

Govt plans to buy record 44 mt wheat next year

India plans to procure a huge 44.4 million tonnes (mt) of wheat from farmers in the forthcoming 2022-23 season that will start from April, which is 2.44 per cent more than the purchases made during the current season, an official state-

ment said on Friday.

Of this, Punjab will contribute the maximum 13.2 mt, followed by Madhya Pradesh at 12.8 mt and Haryana at 8.5 mt. Wheat production in the 2022-23 marketing season is projected at a record 111.32 mt, up 1.58 per cent from

billion), Mauritius (\$6.58 bil-

lion), Cayman Islands (\$2.74

billion), Netherlands (\$2.66 billion) and UK (\$1.44 billion).

and hardware sector attract-

ed the highest inflows of \$

10.25 billion during the nine-

month period of this fiscal. It

was followed by the automo-

bile industry (\$ 5.96 billion),

services sector (\$5.35 billion),

construction (infrastructure)

activities (\$ 1.6 billion) and

pharma (\$ 1.2 billion), the

quently obtained first access to

data showed.

matter.

The computer software

ANDHRA PRADESH POWER GENERATION CORPORATION LTD VIDYUTH SOUDHA: VIJAYAWADA

NIT No. 610000964/APGENCO/2022

APGENCO invites open tender for "Providing of Support Services for Operation and Maintenance Services of the Plant (including Shift, DM Plant, Civil and Colony Maintenance) at GGPP for the period 01.04.2022 to 31.03.2023" through APGENCO e-procurement platform.

Estimated value of Work: Rs. 2,39,15,300/-

Bid Schedule available Date & Time: From 17:00 Hrs on 23.02.2022 on onwards Bid Submission Closing Date & Time: up to 13:00 Hrs on 07.03.2022

For further details visit website: www.apgenco.gov.in or https://etender.apgenco.gov.in/irj/portal



INDO COUNT INDUSTRIES LIMITED

CIN: L72200PN1988PLC068972

Regd. Off.: Office No. 1, Plot No. 266, Village Alte, Kumbhoj Road, Taluka Hatkanangale, Dist. Kolhapur - 416 109. Tel. No.: +91 2302463100/2461929

Corporate Office: 301, 3" Floor, "Arcadia", Nariman Point, Mumbai-400021

TelNo.:+91 2243419500/501; FaxNo.:+912222823098 Email: icilinvestors@indocount.com; Website: www.indocount.com

POSTAL BALLOT NOTICE AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that Indo Count Industries Limited Company") is seeking approval of the Members of the Company through Postal Ballot by voting through electronic means ("remote e-voting") only for the resolutions included in the Postal Ballot Notice dated February 7, 2022 ("Notice"), in accordance with the provisions of Sections 108, 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("Act") read with rules made thereunder ("Rules") as amended from time to time, provisions of General Circulars No. 14/2020, No. 17/2020, No. 22/2020, No. 33/2020, No. 39/2020, No. 10/2021 and No. 20/2021 dated 8th April, 2020, 13th April, 2020, 15th June, 2020, 28th September, 2020, 31st December, 2020, 23rd June, 2021 and 8th December, 2021 respectively issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") (hereinafter collectively referred to as "MCA Circulars"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force), Secretarial Standard - 2 issued by the Institute of Company Secretaries of India and other applicable laws and regulations, if any.

Members are hereby informed that:

- 1. The Company has completed the dispatch of Notice to the members through e-mails on February 25, 2022. Further, in compliance with the requirements of the MCA Circulars, hard copy of Notice, Postal Ballot Form and pre-paid business reply envelope have not been sent to the members of this Postal Ballot. Members are required to communicate their assent or dissent through the remote e-voting system only.
- The cut-off date for the purpose of ascertaining the eligibility of members to avail remote e-voting facility is Tuesday, February 22, 2022. The members whose name is recorded in the register of members of the Company or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall only be entitled to avail the remote e-voting facility.
- The Company has engaged the services of National Securities Depository Limited ("NSDL") as the agency for the purpose of providing remote e-voting facility to its members
- The remote e-voting period will commence on Sunday, February 27, 2022 at 9.00 a.m. (IST) and shall end on Monday, March 28, 2022 at 5.00 p.m. (IST) (both days inclusive). The remote e-voting module shall be disabled by NSDL after 5.00 p.m. (IST) on Monday, March 28,2022 for voting thereafter.
- The detailed procedure/ instructions on the process of remote e-voting including the manner in which the members who have not vet registered their email addresses can register their email address and/or cast their vote, are specified in the Notice. Mr. Vikas R. Chomal, Practicing Company Secretary (Membership
- No: A24941, COP No: 12133), Proprietor of Vikas R. Chomal & Associates, has been appointed as the Scrutinizer for conducting the Postal Ballot through remote e-Voting process, in a fair and transparent manner. The results of the Postal Ballot will be announced within two working
- days after the conclusion of remote e-voting i.e. on or before Wednesday, March 30, 2022. The results declared along with the Scrutinizer's Report will be placed on the website of the Company at www.indocount.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com and will be communicated to BSE Limited ("BSE") www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited ("NSE") www.nseindia.com where the equity shares of the Company are listed. In case of any queries, member may refer the Frequently Asked
- Questions ("FAQs") for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of https://www.evoting.nsdl.com or call on toll free no: 1800-1020-990/1800-22-4430 or send a request at evoting@nsdl.co.in. In case of any grievances connected with facility for e-voting, please contact Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL, 4th Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013. E-mail: evoting@nsdl.co.in/ pallavid@nsdl.co.in. Toll free no: 1800-1020-990/ 1800-22-44 In case of any queries, member may also send email on icilinvestors@indocount.com or rnt.helpdesk@linkintime.co.in.

For Indo Count Industries Limited

Date: February 25, 2022

Amruta Avasare

CORRIGENDUM TO PUBLIC ANNOUNCEMENT FOR E-AUCTION - EPC CONSTRUCTIONS INDIA LIMITED ("EPCC"/ "CORPORATE DEBTOR") (IN LIQUIDATION)

ence to the Public Announcement issued in accordance with the Insolvency and Bankruptcy Cod nsolvency & Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016 and published o (Under Regulation 32 and 33 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process)

| website | Website | Website | Website | Website | Website | Sa set out in the detailed invitation to submit expression of interest read with any corrigendum, information desired. interest read with any corrigendum, information, clarification issued from time to time on the website of the Corporate Debto rticipating in the e-auction

Issued from time to time on the website of the Corporate Debtor accessible a https://epcc.co/in/en-us. Last date for submission of EOI and any related supporting documents shall be March 07, 2022. Public is requested to check the website accessible at https://epcc.co.in/en-us, for any further updates on date and time.

Auction Start Date & Time: March 17, 2022 @ 09:00 AN Auction End Date & Time: March 17, 2022 @ 06:00 PM

All other terms, conditions and instructions provided in the Public Announcement published or February 01, 2022, will continue to apply and this corrigendum should be read in conjunction with the same.

Bidders can reach out to the Liquidator by sending an email request at **infaepcliq@deloitte.com** fo

Date: February 26, 2022 Place: Mumbai

ADDIJIT BUILDING BUIL



TNUIFP/MDU/05: Construction of Distribution Network System House Service Connections within 36 months and Operation 8 Maintenance for 5 years of Distribution Network system, House Service Connections in Madurai City Municipal Corporation (Core City except Smart City ABD area) – Package IV – Phase III Deadline for 12th April 2022, 15:00 hours (IST)

49107-010 IND : Tamil Nadu Urban Flagship Investment Program

The Government of India has applied for financing from the Asian Development Bank (ADB) towards the cost of Tamil Nadu Urban Flagship Investment Program (TNUFIP) - Tranche 3. Part of this financing will be used for payments under the contract named above. Bidding is open to Bidders from eligible source countries of The Commissioner, Madural City Municipal Corporation ("the Employer") invites sealed bids from eligible Bidders for the "Construction of Distribution Network System, House Service Connections within 36 months and Operation & Maintenance for 5 years of Distribution Network system, House Service Connections in Madural City Municipal Corporation (Core City except Smart City ABD area) – Package IV – Phase III".

International Competitive Bidding will be conducted in accordance with ADB's Single-Stage: Two Envelope bidding procedure and is open to all Bidders from eligible countries as described in the Bidding Document.

Only eligible Bidders with the following key qualifications should participate in this

 a) Minimum average annual construction turnover of USD 31.0 million calculated as total certified payments received for contracts in progress or completed, within the last three (3) years.

b) Has Financial resources, less its financial obligations for its current contrac commitments defined, meet or exceed the total requirement for the Subjec Contract of **USD 3.50** million.

c) Participation in at least one (1) contract that has been successfully or substantially completed within the last five (5) years and that is similar to the proposed works, where the value of the Bidder's participation exceeds USD 32.0 million. The similarity of the Bidder's participation shall be based on the physical size, nature of works, complexity, methods, technology, or other characteristics as described in Section 6 (Employer's Requirements) of the Bidding Document. Meets other Personnel and Equipment requirements as stipulated in the Bidding

Further details are indicated in the 'Section 3 - Evaluation and Qualification Criteria' of the Bidding Document. To obtain further information and inspect the Bidding Documents, Bidders should

THE COMMISSIONER, Madurai City Municipal Corporation, Aringar Anna Maligai, Tallakulam, Madurai – 625002. E-mail: commr.madurai@gov.in // mducorpce@gmail.comPhone:0452-2530521,Fax:0452-2530528

A Pre-bid meeting shall take place on 18.03.2022 at 16:00 hours (IST) at the address

To purchase the Bidding Document, eligible Bidders should:

Visit the office of the City Engineer, Madural City Municipal Corporation, Madural at address stated above and pay a non-refundable fee of **USD 67** or INR 5000 towards the cost of bidding document in the form of Bank Demand Draft in favor o the Commissioner, Madurai City Municipal Corporation, Madurai

In case of written request, the document will be sent by post/courier. Bidders who wish to receive the bidding document by post/courier shall have to pay ar additional amount of INR 1000 for delivery within India or USD 100 for delivery outside India. The method of payment will be through Bank Demand Draft in favor of the Commissioner, Madurai City Municipal Corporation, Madurai. No liability will be accepted for loss or late delivery.

Eligible Bidders may otherwise download the bidding document in English language in the website www.tenders.tn.gov.in up to 13:00 hours on 11.04.2022, at no cost. The bidder can submit its bid using the downloaded bidding documents. In this case no payment towards the cost of the bidding documents is to be made by the Bidder.

Eligible Bidders who download the bidding document from above website shall inform The Commissioner, Madurai City Municipal Corporation in writing (and provide the contact details) at the address given above, failing which The Commissioner, Madurai City Municipal Corporation shall not be responsible if the bidder does not receive clarifications and amendments, if any Bids should be submitted:

To the address above

On or before the deadline: 12th April 2022, 15:00 hours (IST) Together with a Bid Security as described in the Bidding Document

Electronic submission is not allowed Technical bids will be opened on 12th April 2022 at 15:30 hours (IST) in the

bids shall remain sealed and unopened and shall be placed locked. The financial bids of only technically responsive and qualified bidders shall be opened after technical bid evaluation, whereas, the financial bids of those Bidders whose technical bids are not responsive and qualified shall be returned unopened after the contract i

Commissioner, Madurai Corporation DIPR/765/Tender/2022

"சோதனை கடந்து சுதந்திரம் அடைந்தோம், சாதனை புரிந்து சரித்திரம் படை<mark>ப்போம்.</mark>"

NOTICE

NOTICE is hereby given that DSP Trustee Private Limited, the Trustee to DSP Mutual Fund ('Fund') has approved the distribution under Income Distribution cum Capital Withdrawal ('IDCW') Option(s) of the below mentioned scheme(s) of the Fund.

Pagerd Date: March 02 2022

Name of Scheme(s)	Plan(s)	Option(s)	Quantum of IDCW (₹ per Unit)#	Face Value (₹ per Unit)	Net Asset Value ('NAV') as on February 24, 2022 (₹ per unit)
DSP Equity Opportunities Fund	Regular	IDCW	3.000	10	29.446
DSP Equity Opportunities Fund	Direct	IDCW	8.000	10	80.979
DSP Healthcare Fund	Regular	IDCW	1.800	10	18.364
DSP Healthcare Fund	Direct	IDCW	1.900	10	19.354

*The per unit rate is same for individual and other category of investors.

Distribution of the above IDCW is subject to the availability and adequacy of distributable surplus.

Pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW Option(s) of the aforesaid Scheme(s) of the Fund would fall to the extent of payout and statutory levy, if any.

IDCW amount will be paid to all those Unit Holders/Beneficial Owners whose names appear in the records of the Registrar and Transfer Agent, Computer Age Management Services Limited/statement of Beneficiary Owners maintained by the Depositories under the IDCW Option(s) of the aforesaid Scheme(s) as on the Record Date. The Payout shall be subject to tax deducted at source (TDS)

Unit holders are advised to update change of address / bank details, if any, with depository participant(s) in advance of the Record Date.

> Any queries/clarifications in this regard may be addressed to: DSP Investment Managers Private Limited ("AMC") CIN: U74140MH1996PTC099483 Investment Manager for DSP Mutual Fund Mafatlal Centre, 10th Floor, Nariman Point, Mumbai 400 021 Tel. No.: 91-22 66578000, Fax No.: 91-22 66578181 Toll-free: 1800 208 4499 or 1800 200 4499

Unit holders are requested to update their PAN, KYC, email address, mobile number, nominee details with AMC, review the Investor Charter available on website of the Fund as well as check for any unclaimed redemptions or Income Distribution cum Capital Withdrawal ('IDCW') payments.

Email ID: service@dspim.com Website: www.dspim.com

Place: Mumbai Date: February 25, 2022

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

▶ FROM PAGE 1

vious vear.

New Delhi, 25 February

Foreign direct investment

(FDI) equity inflows into

India contracted by 16 per

cent to \$43.17 billion during

the April-December 2021

period, according to data

from the Department for

Promotion of Industry and

\$51.47 billion during the cor-

responding period of the pre-

The inflows had stood at

The total FDI inflows

Internal Trade (DPIIT).

Threat to global peace.. The Union Budget 2022 has

provided the largest ever capital expenditure outlay at ₹7.5 trillion for FY23, although ₹1 trillion out of this is in the form of long-term loan to states to support capex needs.

The third element I will put money into is health and education," Sitharaman said, adding that success of all these three planks required seamless coordination between the Centre and states.

CBI arrests...

The CBI has also questioned Chitra Ramkrishna, former managing director (MD) and former chief executive officer (CEO) of the exchange, and Ravi Narain, also former CEO of the NSE.

A report of the Securities and Exchange Board of India earlier this month showed that also declined to \$12 billion as against \$21.46 billion in the corresponding period of 2020, the data showed. The total FDI inflows fell to \$17.94 billion during the Ramkrishna took key deci-

inflows, re-invested earnings

and other capital) aggregated

at \$60.34 billion during the

nine month period of the cur-

rent fiscal year as against

\$67.5 billion in the year-ago

third quarter of this fiscal

(October-December 2021)

The equity inflows in the

period.

sions at the NSE from 2013 to 2016 on the advice of a "Himalayan yogi", whom she had never met and who instructed her to appoint Subramanian group operating officer. Subramanian was offered a salary of ₹1.68 crore a year to join the NSE as chief strategic advisor on April 1, 2013, when he was vice-president at Leasing & Repair Services of Transafe Services Ltd, a subsidiary of Balmer

than ₹15 lakh per annum. Sebi, in its report earlier this month, said the best practices were not followed

Subramanian's appointment.

Lawrie & Co. His salary was less

In less than three years, Subramanian's salary jumped to ₹4.2 crore a year for working as consultant for four days in a week. Subramanian was later re-designated group operating officer and advisor to the MD with effect from April 1, 2015, but was never declared key management personnel by the exchange.

Sebi had penalised the NSE, Ramkrishna, and Narain for

governance lapses in hiring Subramanian. Ramkrishna was told to pay ₹3 crore, and Narain, Subramanian, and the NSE ₹2 crore each. Ramkrishna and

billion in the year-ago period.

third quarter of this fiscal

(October-December 2021)

also declined to \$12 billion as

against \$21.46 billion in the

corresponding period of

to \$17.94 billion during the

third quarter as against \$

26.16 billion in the year-ago

December 2021, Singapore

was at the top with \$11.7 bil-

lion worth of investments. It

During April-

2020, the data showed. The total FDI inflows fell

period.

The equity inflows in the

Subramanian were restrained from associating themselves with any market infrastructure institution or Sebi-registered intermediary in any capacity for three years. For Narain the bar was two years. The four-year-old FIR of the CBI was primarily against

Sanjay Gupta, MD of OPG Securities. It also named his brother-in-law Aman Kokrady and Ajay Shah, a data specialist and researcher employed by the NSE, along with unknown officials of the NSE and Sebi for their role in the controversy.

Between June 2010 and March 2014, the NSE had deployed the so-called tick-bytick (TBT) architecture at its colo facility. TBT disseminated data feed sequentially, giving preference to trading members (TM) that had connected first to the colo server.

Taking advantage of the system, OPG Securities frematter is currently being heard.

the exchange system in connivance with certain NSE staffers. The issue was brought to light by a whistleblower. Ken Fong, who sent three complaint letters to Sebi in January, August, and October 2015, following which the regulator initiated multiple investigations and forensic audits into the

In April 2019, Sebi directed the exchange to disgorge ₹625 crore, along with an interest of 12 per cent annum since 2014, for lapses at its colo facility, which allowed unfair access to certain brokers. Sebi also told Narain and Ramkrishna, who were at the helm when the exchange servers were exploited, to disgorge a fourth of their salary for a specific period. The market regulator

directed OPG Securities. Gupta, and three others to dissince April 2014.

gorge ₹15.6 crore, with an interest of 12 per cent per annum All of them have moved the Securities Appellate Tribunal against the order, where the